

सहाय्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने
दिनांक १ जानेवारी, २००६ नंतरच्या
निवृत्ती वेतनधारकांना /
कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना द्यावयाच्या
निवृत्तीवेतनाबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: सेनिवे २०१०/प्र. क्र.१३/सेवा ४

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

तारीख: १६ फेब्रुवारी, २०१३

वाचा —

- १) शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक :सेनिवे १००९/प्र. क्र.३३/सेवा ४, दिनांक ३० ऑक्टोबर, २००९
- २) शासन शुध्दीपत्रक, वित्त विभाग क्रमांक :सेनिवे १००९/प्र. क्र.३३/सेवा ४, दिनांक १५ डिसेंबर, २००९

शासन निर्णय—

दिनांक १.१.२००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या/होणा-या/मृत पावलेल्या ज्या प्रकरणांत निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन सहाय्या वेतन आयोगानुसार रु.१९१३/- पेक्षा कमी निश्चित होईल, अशा सर्व प्रकरणांत संबंधितांना रु.१९१३/- एवढे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०२१६१२२५३४४१०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

र.आ.नागरगोजे

शासनाचे अवर सचिव

प्रत,

- १) राज्यपालांचे सचिव,
- २) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- ३) उप मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- ४) सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव
- ५) *प्रबंधक, मूल न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- ६) *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- ७) *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ८) *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ९) *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

- १०) *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ व ४,
- ११) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
- १२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१०००प्रती),
- १३) महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१००० प्रती),
- १४) महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),
- १५) महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),
- १६) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,
- १७) सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती),
- १८) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (५ प्रती),
- १९) अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई (२५ प्रती),
- २०) संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (५० प्रती)
- २१) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),
- २२) उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,
- २३) मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १०प्रती),
- २४) वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),
- २५) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
- २६) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),
- २७) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई

- २८) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई
- ४०० ०३२.
- २९) अधिदान व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
- ३०) मंत्रालयातील सर्व विभाग,
- ३१) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
- ३२) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
- ३३) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
- ३४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),
- ३५) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),
- ३६) तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),
- ३७) संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),
- ३८) सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ३९) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),
- ४०) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,
- ४१) सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),
- ४२) सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),
- ४३) सर्व जिल्हयांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),
- ४४) कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती),
- ४५) कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (१० प्रती),

- ४६) कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती),
- ४७) कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),
- ४८) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),
- ४९) शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ५०) उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
- ५१) कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई
(१० प्रती),
- ५२) वित्त विभागातील सर्व कार्यासने,
- ५३) निवड नस्ती, कार्यासन सेवा-४.

**The amount of pension to be paid
to post 1st January, 2006
Pensioners/Family Pensioners as
per Sixth Pay Commission.**

Government of Maharashtra

Finance Department

Government Resolution No.: PEN 2010/C.R.13/SER-4

Mantralaya, Mumbai 400 032

Date: 16 February, 2013.

Read -

- 1. Government Resolution No.: Finance Department, No. PEN 1009/CR
33/SER-4, dated 30th October, 2009**
- 2. Government Resolution No.: , Finance Department, No.PEN
1009/C.R.33/SER-4, dated 15 December,2009**

Resolution

In cases where pension/family pension as per sixth pay commission of pensioner/family pensioner who retired /expired on or after 1st January, 2006 works out to below Rs.1913/-, it is decided to pay Rs.1913/- as pension/family pension in all such cases.

This Government resolution of Maharashtra Government is available at the website www.maharashtra.gov.in. Reference no. for this is 201302161225344105. This order has been signed digitally.

By order and in the name of the Governor of Maharashtra.

R.A.Nagargoje
Under Secretary to Government